



Gulf Oil Lubricants India Limited

December 10, 2022

BSE Limited
Scrip Code: 538567

Through: BSE Listing Center

National Stock Exchange of India Ltd
Scrip symbol: GULFOILLUB

Through: NSE Digital Exchange

Dear Sirs,

Sub.: - Newspaper publication for the attention of the shareholders of the Company whose equity shares are liable to be transferred to the Investor Education and Protection Fund ('IEPF')

Ref: Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

We enclose herewith copies of the newspaper notices published on 09th December 2022 in:

- Business Standard, All India Editions, in English language and
- Sakal, Mumbai Edition, in the Marathi language

pertaining to the transfer of equity shares of the Company to IEPF as per Section 124(6) of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016.

This is for your information and records.

Thanking you.

Yours faithfully,
For Gulf Oil Lubricants India Limited

Shweta Gupta
Company Secretary & Compliance Officer

Encl.: as above



Gulf Oil Lubricants India Limited

Registered & Corporate Office:

IN Center, 49/50,
12th Road, M.I.D.C.,
Andheri (E)
Mumbai - 400 093, India
CIN: L23203MH2008PLC267060

Tel: +91 22 6648 7777
Fax: +91 22 2824 8232
Email: info@gulfoil.co.in

www.gulfoilindia.com



HINDUJA GROUP

No plans to introduce modified NJAC: Centre

SC tells govt collegium system law of land, must be followed

BHAVINI MISHRA
New Delhi, 8 December

The Central government on Thursday said there was no proposal to reintroduce a modified National Judicial Appointments Commission. This was in reply to the question in the Rajya Sabha on judicial appointments.



SC has observed that comments by govt functionaries are "not well taken"

The Centre said that as of now there was a proposal for appointing Supreme Court judges and eight for High Court judges, recommended by the Supreme Court collegium.

The Centre further said of the 34-judge strength of the Supreme Court, 27 were there. Similarly in High Courts, in the sanctioned strength of 1,108, 778 judges are working, which means 330 vacancies.

This came on the day the Supreme Court told Attorney General R Venkataramani to "advise" Union ministers to exercise some control over their public criticism of the collegium.

The Supreme Court said the statements made recently were "not being taken very well". The court also told the Central government the collegium system was the "law of the land", which should be followed, and the argument by the Centre that some people in the judicial fraternity were against it "holds no water".

"Just because there are some sections of the society who express a view against the Collegium system, it will not cease to be the law of the land," the court said.

A Bench led by Justice Sanjay Kishan Kaul said the Constitution Bench judgments ("three judges" case) that laid down the collegium system for judges' appointments must be followed.

The court told Venkataramani that if all in society followed their own law, there would be a breakdown.

The attorney general argued before the court there were two instances of the

Supreme Court collegium dropping the names sent back by the Centre and this gave grounds to question the appointments. However, the Centre replied to this saying this did not give the government the licence to ignore the Constitution Bench judgment, which said that collegium reiterations were binding.

The Bench, which comprised Justice Abhay S Oka and Justice Vikram Nath, apart from Justice Kaul, noted it was not aware under what circumstances the collegium earlier dropped the two reiterated names.

The hearing was going on in a contempt petition filed by the Advocates Association of Bangalore against the Centre for not adhering to the time limit for judicial appointments. A PIL (public interest litigation) petition on the same lines was also filed by the NGO Centre for Public Interest Litigation in 2018, which was listed with the other on Thursday.

The attorney general said he had discussions with the ministry after a similar concern was raised by the court and sought more time to discuss the matter. "Attorney, you will have to do a little better. How do we sort out these issues? There is some kind of an infinite battle," Justice Kaul said.

The Bench noted the Centre recently sent back 19 names, including 10 names reiterated by the collegium. The Bench expressed its disapproval of the status report filed by the attorney general that the Memorandum of Procedure (MoP) for the appointment of judges needed reconsideration.

Parliament gives nod to Wild Life (Protection) Amendment Bill

Parliament on Thursday passed the Wild Life (Protection) Amendment Bill which seeks better management of protected areas and also provides for certain permitted activities like grazing or movement of livestock and bona fide use of drinking and household water by local communities. The bill was passed in Rajya Sabha by a voice vote. Lok Sabha had cleared the legislation in August.



India: In touch with Russia, Ukraine

India has called on Russia and Ukraine to return to the path of diplomacy and dialogue and end their ongoing conflict, the Ministry of External Affairs (MEA) said on Thursday. MEA also said that India has consistently called for immediate cessation of hostilities.

Bill to promote use of non-fossil fuels introduced in RS

A bill that seeks to promote the use of non-fossil fuels, including ethanol, green hydrogen and biomass, was introduced in Rajya Sabha. The Energy Conservation (Amendment) Bill, 2022, is also aimed at helping the country achieve its international commitments on climate change. The legislation was cleared by Lok Sabha in August this year. Power Minister R K Singh said the country is working to reduce emissions although its per capita emissions is about one third of the global average.

Container Corporation of India Ltd.
(भारत संरक्षण का उपकरण) (A Govt. of India Undertaking)
NSIC New MIDP Building, 2nd Floor, Okhla Ind. Estate, New Delhi-110029

NOTICE INVITING E-TENDER (NIT)
E-Tender no. CON/AREA-III/VZ/CRS/1222/10

E-tender are invited in two e-bids system are invited from the interested parties for Container Repair Facility to carry all major and minor repairs of damaged ISO/Domestic (DSO) containers as per ICL specification including arrangement of a pre and post repair survey/certification, as required, at Container Freight Station, Visakhapatnam (Vizag) and adhoc locations (i.e. Raigada, Kakinada and other areas under Vizag). Last date of submission of e-bid online is on 27.12.2022 upto 15.00 hrs and opening of the e-bids online on 28.12.2022 at 11.30 hrs. For brief NIT, please log on concorindia.com or procure.gov.in. For detailed e-tender document and for online submission log on tenderwizard.com/CCL. Corrigendum/addendum, if any, will be hosted on websites only, before the last date of submission. For any clarification, please contact no. 0891-2762237 and M/s ITI Ltd-011-49424365 for online submission or email sr.ro@concorindia.com.

GM/Vizag, Cluster Head Area-III

TATA TATA POWER
(Corporate Contracts Department)
The Tata Power Company Limited, Smart Center of Procurement Excellence, 2nd Floor, Sahar Receiving Station, Near Hotel Leela, Sahar Airport Road Andheri (E), Mumbai 400 059, Maharashtra, India
(Board Line: 022-67173917) CIN: L28920MH191919PLC000567

NOTICE INVITING TENDER (NIT)

A) The Tata Power Company Limited invites tender from eligible vendors for the following tender packages (Two-part Bidding) in Mumbai.

- OLA for 2 years of Gate branding work across Transmission division (Package Reference: CC22RRM101).

For downloading the Tender documents (Including procedure for participation in tender), please visit Tender section on website <https://www.tatapower.com>. Last day for bid submission (through e-tender system) is 15.00 hrs of 19th Dec 22. Further communication shall be with participating bidders only, through Tata power e-tender system.

FORM A PUBLIC ANNOUNCEMENT
(Regulation 14 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Voluntary Liquidation Process) Regulations, 2017)
FOR THE ATTENTION OF THE STAKEHOLDERS OF BHAVISHYA ALLIANCE CHILD NUTRITION INITIATIVES

| | |
|--|---|
| 1 Name of corporate person | Bhavishya Alliance Child Nutrition Initiatives |
| 2 Date of incorporation of corporate person | 3rd October, 2010 |
| 3 Authority under which corporate person is incorporated / registered | Registrar of Companies, Mumbai |
| 4 Corporate Identity Number of Corporate person | U93090MH2010NPL208544 |
| 5 Address of the registered office and principal office (if any) of Corporate person | Unilever House, B. D. Sawant Marg, Chakala, Andheri (East), Mumbai - 400099 |
| 6 Liquidation commencement date of corporate person | 8th December, 2022 |
| 7 Name, Address, Email Address, Telephone Number and the Registration number of the liquidator | Name: Kumudini Bhalarao Address: Ecstasy, 803/804, 9th Floor, City of Joy, J.S.D Road, Mulund (W), Mumbai-400080 Email ID: kumudini@mmjic.in Telephone number: 022-21678102 Registration number: IBBI/PA-002/IP-N00099/2017-18/10242 |
| 8 Last date for submission of claims | 6th January, 2023 |

Notice is hereby given that the Bhavishya Alliance Child Nutrition Initiatives has commenced voluntary liquidation on 8th December, 2022. The stakeholders of Bhavishya Alliance Child Nutrition Initiatives are hereby called upon to submit a proof of their claims, on or before 6th January, 2023 to the liquidator at the address as mentioned against item 7. The financial creditors shall submit their proof of claims by electronic means only. All other stakeholders may submit the proof of claims in person, by post or by electronic means. Submission of false or misleading proof of claim shall attract penalties.

Date : 9th December, 2022 For Bhavishya Alliance Child Nutrition Initiatives
Place : Mumbai Kumudini Bhalarao Liquidator
Email: kumudini@mmjic.in | Reg No: IBBI/PA-002/IP-N00099/2017-18/10242
Address: Ecstasy, 803/804, 9th Floor, City of Joy, J.S.D Road, Mulund (W), Mumbai 400080. [AFA Valid up to: 20/03/2023]

SBI
State Bank Institute of Innovation and Technology
8-2-695, Road No.12, Banjara Hills, Hyderabad - 500034

EMPALEMENT OF E-CONTENT DEVELOPMENT VENDORS
State Bank of India invites applications for award of contract to the vendors i.e., selected bidder(s) for development of e-Content (e-Lessons) to be hosted on the Bank's e-Learning portal. Request for Proposal (RFP) is available under the head "Procurement News" at our Bank's website <https://bank.sbi/web/sbi-in-the-news/procurement-news>. Last date for submitting the application is 26.12.2022.
Place: Hyderabad
Date: 09.12.2022 Deputy General Manager (Systems)

Gulf Quality Endurance Passion

Gulf Oil Lubricants India Limited
CIN: L23203MH2008PLC267060
Regd. Office: IN Centre, 49/50, M.I.D.C. 12th Road, Andheri (East), Mumbai 400093
Phone: +91 22 6648 7777 Website: <http://www.gulfoilindia.com>; Email: secretarial@gulfoil.co.in

NOTICE SHAREHOLDERS NOTICE FOR TRANSFER OF UNCLAIMED DIVIDEND AND EQUITY SHARES OF THE COMPANY TO INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND (IEPF) ACCOUNT

NOTICE is hereby published pursuant to Rule 6(3)(a) of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 as amended from time to time ("the Rules") read with section 124(6) of the Companies Act, 2013 ("the Act").

The Rules, amongst other matters, contain provisions for transfer in the name of Investor Education and Protection Fund, all shares in respect of which dividend has not been claimed by shareholders for seven consecutive years.

Accordingly, the interim dividend declared for the financial year 2015-16 lying unpaid/unclaimed for a period of seven consecutive years or more as on March 15, 2023 will be transferred to Investor Education and Protection Fund ("IEPF"). Further shares held by the shareholders who have not cashed any dividend warrant during last seven years, will also be transferred to IEPF under the Act and the Rules. Granular details of such dividend and shares transfer are available on the website of the Company <https://www.gulfoilindia.com/Investors/Investor-information/unpaid-dividend/>. All benefits accruing on such shares, if any, shall also be transferred to IEPF in compliance of the Rules. The shareholders may claim the shares transferred to IEPF along with the benefits accrued thereon, from time to time, after following the procedure laid down in the Rules. The Company has already sent a specific communication to the concerned shareholders at their addresses registered with the Company, inter alia, providing the details of the shares being transferred to the Investor Education and Protection Fund for taking appropriate action. Details of unclaimed dividend and such shareholders including their folio number/DP ID-Client ID are also available on the Company's website www.gulfoilindia.com.

The concerned shareholders of the Company are hereby requested to claim the interim dividend declared during the financial year 2015-16 and onwards by making an application to our Registrar and Share Transfer Agent at the co-ordinates indicated below with necessary documents supporting their dividend claims. If no valid claim is received on or before 20th February 2023, the Company will proceed to transfer such shares in respect of which 7 years have been completed, to the IEPF Authority within the prescribed period of 30 days for transfer without further notice in the following manner:

- Shares held in physical form - The Company would issue new share certificate(s) in lieu of the original share certificate(s) for converting the said shares into demat form, by completion of necessary formalities. Thereafter, the said shares would be transferred in favour of the IEPF Authority. The original share certificate(s) registered in your name will be automatically cancelled and deemed non-negotiable.
- Shares held in demat form - The Company shall inform the depository by way of corporate action for transfer of shares lying in your demat account to DEMAT Account of the Authority opened by the Authority for the said purpose.

Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and equity shares transferred to the IEPF Authority pursuant to the said Rules.

However, the concerned shareholders may note that, upon such transfer, they can still claim the said shares along with the dividend(s) from the Investor Education and Protection Fund, for which details are available at www.iepf.gov.in.

In case you have any queries, please contact the Registrar and Share Transfer Agents of the Company at the following address:

KFIN Technologies Limited,
Unit: Gulf Oil Lubricants India Limited
Selenium Tower B, Plot 31 & 32, Financial District, Nanakramguda, Serilingampally Mandal, Hyderabad - 500 032, Telangana.
Toll-Free No: 1800-309-4001; Email: einward.ris@kfintech.com
For Gulf Oil Lubricants India Limited
S/ Shweta Gupta
Company Secretary & Compliance Officer

Place: Mumbai
Date: December 09, 2022

HINDUJA GROUP

ACCENT REGION

RAJASTHAN Rural tourism policy promises jobs

ANIL SHARMA
Jaipur, 8 December



Tourism units that showcase rural life, art, culture, and heritage will be promoted

The Rajasthan government has started a rural tourism scheme, offering concessions to prospective investors.

"According to the policy, the state government will promote tourism units that showcase rural life, art, culture, and heritage," a senior tourism department said.

Local people in rural areas are expected to get employment through this scheme, called Rajasthan Rural Tourism Scheme. Various sops are being offered under it. There will be concession in stamp duty. In the beginning 25 per cent stamp duty will be payable, but after the start of the tourism unit and on submitting the certificate, the amount will be reimbursed.

Other benefits include the following: Reimbursing payable and deposited state goods and services tax for 10 years; an interest subsidy of 9 per cent instead of 8 per cent on loans up to ₹25 lakh under the Mukhyamantri Laghu Udyog Protsahan Yojana; land conservation and building plan approval will not be applicable to rural tourism units; promoting rural tourism in areas under the forest department in accordance with the provisions of the State Eco Tourism Policy; and approval and benefits on priority to local folk artists and handicraftsmen and rural start-ups.

The other highlight of the scheme is promoting rural guest houses with 6-10 rooms. Agriculture tourism units will be

set up on farm land on areas ranging from 2,000 square metres to two hectares (one hectare is roughly 10,000 square metres). On average, 20-25 million tourists, domestic and foreign, visit the state every year.

Camping sites can be set up on agricultural land on a minimum area of 1,000 square metres and on a maximum of 1 hectare, on which facilities to park vehicles of guests will be developed. The "Home Stay" (paying guest house) scheme, issued earlier by the tourism department, will be implemented in the rural areas. In this, houses with up to five rooms will be available for tourists.

Caravan parks will be set up on a minimum area of 1,000 square metres and on a maximum of 1 hectare, on which facilities to park vehicles of guests will be developed. The "Home Stay" (paying guest house) scheme, issued earlier by the tourism department, will be implemented in the rural areas. In this, houses with up to five rooms will be available for tourists.

Against the purchase, nearly ₹6,365 crore has been paid to 8,20,852 farmers.

MADHYA PRADESH Tax sops for craft paper, textile, pharma units

SANDEEP KUMAR
Bhopal, 8 December

The Madhya Pradesh government is leaving no stone unturned to facilitate investment assistance to various sectors.

In a recent meeting of the Cabinet Committee on Investment Promotion, led by Chairman and Chief Minister Shivraj Singh Chouhan, the government decided to give concessions in electricity rates and other facilities for four upcoming projects. These include those of Amrit Papers, Alembic Pharmaceuticals, Swaraj Suiting, and Maral Overseas. These units will invest more than ₹670 crore, giving jobs to 4,000 people.

The state government also has announced special packages for textile and large-scale garment units. Amrit Papers will start a craft paper unit in Dhar district with a fixed capital investment of ₹140 crore. About 341 persons will get employment in this.

A drug manufacturing unit is being set up by Alembic Pharmaceuticals with an investment of ₹217 crore, which is proposed to provide employment to 600 people. Apart from this, a yarn-manufacturing unit is being set up by Swaraj Suiting in Neemuch district at a cost of ₹125 crore, which will provide employment to 282 people.

Maral Overseas' investment of ₹290 crore will create 3,000 jobs.

CHHATTISGARH

Paddy procurement gathers pace

R KRISHNA DAS
Raipur, 8 December

Paddy procurement for the kharif marketing season 2022-23 is progressing smoothly across Chhattisgarh even as the state government procured over 3 million tonnes (MT) till early this week.

The state government started the paddy procurement from November 1 and it would continue till January 31.

Chhattisgarh is among the few states in the country that is purchasing paddy from the farmers at minimum support

price (MSP). The Bhpesh Baghel government is paying a bonus to the farmers under the Rajiv Gandhi Nyay Yojana and facilitating them to get ₹2,500 for a quintal of yield.

Against the 9.8 MT of paddy procurement in the last kharif marketing season, the Chhattisgarh government has set a target of 11 MT this year. A statement issued by the Baghel government said 3.03 MT of paddy has been purchased by the state till Monday.

Against the purchase, nearly ₹6,365 crore has been paid to 8,20,852 farmers.

The entire system is being closely monitored so that farmers do not face any kind of problem while selling paddy, the statement said. It added that a sufficient quantity of gunny bags is available in all the procurement centres.

The officials said due to proper arrangements for paddy procurement, farmers are reaching the procurement centres with great enthusiasm and the progress is smooth. The "Token Tunhar Haath (Token at your hand)" mobile app has been developed for the convenience of farmers coming to sell their paddy.

TENDER CARE — Advertorial

A MEGA SHG OUTREACH CAMP ORGANIZED BY INDIAN BANK

A Mega SHG Outreach camp was organized at Rail Auditorium, Chandrasekharpur, Bhubaneswar on 06.12.2022 by Indian Bank in the august presence of Hon'ble MD & CEO, Shri Shantilal Jain, Smt. Pragyanismita Sahu, Director Department of Financial Institutes, Govt. of Odisha, FGM Bhubaneswar Shri Manoj Das and Binod Kumar Jena, Joint Secretary, Mission Sakti. Similar Camps are also organized at various locations in the State of Odisha. Mrs Pragyanismita Sahu, Director Institutional Finance, while addressing the gathering advised that SHGs are the backbone of rural population. Timely financing to SHGs empowers the women and make them financially independent. Bank should provide need based timely assistance to SHG. Mr. Shanti Lal Jain in his key note address observed that the Indian Bank is a pioneer in Self Help Group financing. Bank has launched various schemes like SHG Shakti to sanction loans above Rs 10 lakhs to Rs 20 Lakhs without any collateral security. SHG Nirmal for Water & Sanitation, SHG Grihalakshmi for Housing to SHG Members. Bank has organized SHG outreach programme at Rajasthan on 29.10.22 and at Guwahati on 15.11.22. As part of the program we are organizing SHG outreach programme at Bhubaneswar. In the outreach program, Bank has sanctioned Rs. 126 Cr. to 2910 SHGs in Odisha State. Besides 729 SHGs of Madhya Pradesh and Chhattisgarh state are also assisted to the tune of Rs 20 Crores. Mr. Manoj Das in his speech encouraged beneficiaries to make judicious use of the financial services offered by the bank.

CANARA BANK E.D. DEBASHISH MUKHERJEE VISITS BHUBANESWAR CIRCLE

Review Meet of five ROs/ ELB/VLB/RAH/LCB/ ARM of Circle Bhubaneswar were conducted on 3rd of December, 2022. The occasion was graced by the presence of Sri Debashish Mukherjee, Executive Director of Canara Bank. The review meet commenced with a beautiful invocation followed by auspicious lamp lighting ceremony. The dignitaries present offered floral tribute to our great visionary founder late Shri Ammembal Subba Rao Pai. The Circle Head Sri B. L. Meena welcomed respected Shri Debashish Mukherjee, Executive Director on behalf of the circle. During interaction and Review session of ELB/VLB/RAHs/LCB/ MCB / ROs, our beloved Executive Director Shri Debashish Mukherjee motivated them for enhancement of Bank Business. Our Circle Head emphasized on the need to put our best foot forward, to reiterate our circle performance in the quarter alike September, 2022 quarter. ELB/VLB/RAHs/LCB/ MCB / ROs were reviewed thoroughly and were assured of all the assistance in discharging their duties. After review meet our respected Executive Director Debashish Mukherjee along with Sri B. L. Meena, General Manager, Circle Office, Bhubaneswar also interacted with the HNI Customers and also participated in CanAdalat. Bhubaneswar Circle congratulated Executive Director Sri Debashish Mukherjee on receiving the Bank of the Year India 2022 award. Vote of thanks was delivered by Sri Prakash Pradhan, AGM, CO, Bhubaneswar.

PUNJAB NATIONAL BANK BAGS TWO AWARDS AT THE IBA TECHNOLOGY CONFERENCE, EXPO & AWARDS 2022

Punjab National Bank (PNB), nation's leading public sector bank, won two prestigious awards at the 18th Annual Banking Technology Conference, Expo and Awards 2022. At the conference following the theme of "Future of Digital & Analytics in Banking", PNB was felicitated with the runner-up award for the Best Fintech Collaboration and a special award for Best AI & ML Bank. The award was received by Shri Atul Kumar Goel MD & CEO and Shri Hemant Verma (CGM, IT) of Punjab National Bank from Shri Rabi Sankar (Deputy Governor, RBI) in the presence of Chief Guest Shri Ajay Kumar Choudhary (Executive Director, RBI), Shri Sunil Mehta (Chief Executive, IBA) and Shri Gopal Murlidharan (Dy. Chief Executive, IBA). The awards function attracts Best Technology Providers in the industry and recognizes banks for demonstrating their state-of-the-art innovative products. It also provides a platform for the country's banks to explore the latest banking technology innovations.

PUNJAB & SIND BANK MD & CEO VISIT

Sh. Swarup Kumar Saha, MD & CEO Punjab & Sind Bank, visited the Bhubaneswar on 06-12-2022 and addressed staff of Punjab & Sind Branches at Mayfair Conventions Bhubaneswar, Odisha. He shared the roadmap to achieve the 15 percent Overall Credit Growth by envisaging RAM Segment growth of 20-22 percent and corporate segment growth of 7-8 percent during Fiscal Year 2022-23. Mr. Saha shared that Punjab & Sind bank is committed to maintain the profitability booked in last fiscal alongside growing qualitatively and expanding its branch network PAN India. During the current fiscal key focus areas shall be reaching CASA base of 35%, refining the existing NIM and selling NPA's to NARCL. On this occasion Vijayawada Zonal Head Sh. G. Srinivas, Bhubaneswar Main Branch Head Sh. Sanjeev Sudhan and staff from Odisha Branches of Punjab Sind Bank were present.

DSP AWARDED WINNER - 1ST PLACE IN SUSTAIN AWARDS 2022 IN INDUSTRIAL WATER MANAGEMENT

Durgapur Steel Plant (DSP) was recently felicitated as the Winner - 1st Place in SUSTAIN AWARDS 2022 IN INDUSTRIAL WATER MANAGEMENT in the Best Large Companies category in Ganga region states. Shri BP Singh, Director In-charge (Burrpur & Durgapur Steel Plant) received the prestigious award at an award presentation ceremony jointly instituted by Indo-German Chamber of Commerce (IGCC) and GIZ India. India is known to have played an important role in formulation of the UN Sustainable Development Agenda 2030 mirrored on Sustainable Development Goals (SDGs). Among all the Goals, SDG-6 in the present context holds significant importance for India in ensuring sustainable sanitation, access to clean water in the country through various programs like water conservation, industrial water management etc. by industrial sectors across India.

